

Date: April 30, 2024

To,
Listing Department
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai-400 001

Listing Department
National Stock Exchange of India Limited
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai-400 051

BSE Scrip Code: 539289 NSE Symbol: AURUM

Dear Sir/Madam,

<u>Sub.: Submission of Newspaper Publication for the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024.</u>

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024, published in Financial Express newspaper (English Edition) and Mumbai Lakshadeep newspaper (Marathi Edition) on April 30, 2024.

You are requested to take the above on record.

For Aurum PropTech Limited

Sonia Jain Company Secretary & Compliance Officer Date: 30 April 2024

Place: Ahmedabad

for any error, misstatement or omission.

FINANCIAL EXPRESS

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT

-		SSION OF INTEREST FOR
		ATE LIMITED OPERATING IN T MUMBAI, MAHARASHTRA
i i	(Under Regulation 36A(1) of the Insc	olvency and Bankruptcy Board of India Corporate Persons) Regulations, 2016)
	RELEVANT	PARTICULAR
ti.	Name of the corporate debtor along with PAN & CIN/ LLP No.	Rajesh Cityspaces Private Limited; PAN: AAFCR9635L CIN: U70109MH2012PTC232929
2.	Address of the registered office	139, Seksaria Chambers, 2nd Floor, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400001.
3,	URL of website	Not Available
4.	Details of place where majority of fixed assets are located	Kailash Niwas 353-4A, RB Mehta Marg, Jaigayat Co-op Housing Society, Sindhu Wadi, Ghatkopar East, Mumbai, Maharashtra 400077.
5.	Installed capacity of main products/services	Not Applicable
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	NL'
7.	Number of employees/ workmen	02*
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL	Details can be sought by emailing - cirp_rajeshoity@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL	Details can be sought by emailing - cirp_rajeshcity@gmail.com
10.	Last date for receipt of expression of interest	15 May 2024
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	25 May 2024
12	Last date for submission of objections to provisional list	30 May 2024
13,	Date of issue of final list of prospective resolution applicants	08 June 2024
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	13 June 2024
15,	Last date for submission of resolution plans	13 July 2024
16.	Process email id to submit Expression of Interest	cirp_rajeshcity@gmail.com
Not whi sub (2)	ch the last date for submission of EoI, after exi mission of EoI is now further being extended from	nal Form G issued on 27 February 2024, pursuant t tension was kept as 30 April 2024. The last date fo

COM	C/G/R/E-auction		Dt.	26.04.20
Sr.No.	Assets Description	Auction Date	Auction	n Time
01	Tender for two wheeler parking at Bhilai Nagar station	03.05.2024	15.00	15.30

Invitation for submission of a Scheme of Compromise or Arrangement under Section 230 of the Companies Act, 2013 for Usher Eco Power Limited (In Liquidation)

Registered Office: 424, Laxmi Plaza, New Link Road, Laxmi Industrial Estate, Andheri (W), Mumbai, Maharashtra, India, 400053 CIN: U40102MH2007PLC172552

Take Notice for Invitation for submission of a Scheme of Compromise or Arrangement under Section 230 of the Companies Act, 2013 for Usher Eco Power Limited (presently in Liquidation under the Insolvency & Bankruptcy Code, 2016) from its Members or any Class of them, its Creditors or any Class of them. Usher Eco Power Limited ("the company") was incorporated on 20/07/2007. It is

engaged in business of renewable energy-based power co-generation. Interested Members of the company or any Class of them, its Creditors or any Class of them, who are eligible under the Companies Act 2013, the Insolvency & Bankruptcy Code, 2016 and any other applicable laws, may submit a Scheme of Compromise or Arrangement to the undersigned by both, email and by way of a sealed envelope, at the email id and address mentioned below: Email id: liquidation.ushereco@gmail.com

Address: CA Fanendra H Munot, Liquidator of Usher Eco Power Limited FHM Consulting Group

Office No. 601, Kotibhaskar Business Court, Opp. Karishma Society, G. A. Kulkarni Path,

Kothrud, Pune 411038 The Scheme should be submitted latest by Thursday, 30th May 2024. For the Process memorandum, kindly send an email on liquidation.ushereco@gmail.com SD/-

CA Fanendra H Munot Liquidator In the matter of Usher Eco Power Limited

IP Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00515/2017-2018/10916

AFA valid upto October 2024 (Acting on and behalf of corporate debtor without any personal liability) Office No.: 7378559292

Date: 29/04/2024

Asset Reconstruction Company (India) Ltd. (Arcil), CIN-U65999MH2002PLC134884 | Website: https://auction.arcil.co.in Acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts Arcil office: The Ruby, 10th floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West) Mumbai-400 028 Branch office: Office No.704,7th floor, Neptune Uptown, N.S. Road, Opp. Post Office, Mulund-W-400080

Ajit Gyanchand Jain

IBBI Registration No. IBBI/IPA-001/IP-P00368/2017-18/10625

Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380006

IBBI Registered Address: 204, Wall Street - 1

For Rajesh Cityspaces Private Limited

AFA valid upto 10 October 2024

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 Notice is hereby given to the public in general and to the Borrower (s) / Guarantor (s) / Mortgagor (s), in particular, that the below described immovable property/ies mortgaged/charged to the Asset

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE E-AUCTION IN EXERCISE OF THE POWERS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF

Reconstruction Company (India) Limited, acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts ("ARCIL") (pursuant to the assignment of financial asset vide registered Assignment Agreements). will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse basis" by way of online e-auction, for recovery of outstanding dues of together with further interest, charges and costs etc., as detailed below in terms of the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rules 6, 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Name of the Borrower/ Co-Borrower/s/ Guarantor/s / Mortgager/s	LAN No. & Selling Bank	Trust Name	Outstanding amount as per SARFAESI Notice dated 13-08-2022		Date of Inspection	Type of Property and Area	Earnest Money Deposit (EMD)	Reserve Price	Date & Time of E-Auction
Borrower: Arman Alladden All, Jugrafiya Akrar Khatoon And Mohdrauf Raini	PU90PULONS 000005003570 Manappuram Home Finance Limited (MHFL)	ARCIL-Retail Loan Portfolio-087- A-TRUST	Rs. 6,31,572 as on 12- 08-2022 + further Interest thereon + Legal Expenses	Physical on 23-01-2024	Will be arranged on request	MATERIAL PROPERTY AND ADDRESS OF THE PARTY O	Rs. 1,03,293/- (Rupees One Lakh Three Thousand Two Hundred and Ninety Three Only)	Rs.10,32,930/- (Rupees Ten Lakhs Thirty Two Thousand Nine Hundred and Thirty Only)	On 05-06-2024 12.00 pm

parcel of the property consisting of FLAT NO 003 GR FLOOR, EVERGREEN APARTMENT, VANGANI VILLAGE, P.O. KULGAON, THANE, MAHARASHTRA, Pin: 421503. Bounded by: On the North by: Road, On the South by: Open Space, On the East by: Road, On the West by: House

Pending Litigations known to ARCIL Nil Encumbrances/Dues known to ARCIL Bid Increment amount Last Date for submission of Bid As mentioned in the BID document Same day 2 hours before Auction ARCIL-Retail Loan Portfolio-087-A-TRUST Demand Draft to be made in name of: Payable at Par RTGS details ARCIL-Retail Loan Portfolio-087-A-TRUST, Trust Account No: 57500001224262, HDFC Bank Limited, Branch: Kamla Mill, Mumbai, IFSC Code: HDFC0000542 Name of Contact person & number Rahul Matade: 7066954077 (bhsatara@manappuramhomefin.com) Sushil Jadav: 8888829148 (bhpuneswargate@manappuramhomefin.com) Satish Naidu-8879545079 (sathis.naidu@arcil.co.in) Shailesh Gaikwad- 9867929121 (shailesh.gaikwad@arcil.co.in) Mahesh Bangera – 9004173256 (mahesh.bangera@arcil.co.in)

Terms and Conditions: The Auction Sale is being conducted through e-auction through the website https://auction.arcii.co.in and as per the Terms and Conditions of the Bid Document, and as per the procedure set out therein

 The Authorised Officer ("AO")/ ARCIL shall not be held responsible for internet connectivity, network problems, system crash down, power failure etc. 2. At any stage of the auction, the AO may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the Auction without assigning any reason thereof and without any prior notice.

3. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consideration, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the secured asset conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law.

4. The intending bidders should make their own independent enquiries/ due diligence regarding encumbrances, title of secured asset and claims/rights/dues affecting the secured assets, including statutory dues, etc., prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any representation of ARCIL. The Authorized Officer of ARCIL shall not be responsible in any way for any third-party claims/rights/dues.

6. The Borrower/ Guarantors/ Mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of the above mentioned auction sale.

5. The particulars specified in the auction notice published in the newspaper have been stated to the best of the information of the undersigned; however undersigned shall not be responsible / liable

7. In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ARCIL has the right to self the secured asset by any other methods under the provisions of Rule 8(5) of the Rules and the Act.

Place: Mulund Sd/- Authorized Officer

Date: 30.04.2024 Asset Reconstruction Company (India) Ltd.

> A NURUM PropTech

Aurum PropTech Limited

CIN L72300MH2013PLC244874

Registered Office: Aurum Q1, Aurum Q Parc, Thane Belapur Road, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400710 India. Tel. No.: 022-6911 800; Website: www.aurumproptech.in; Email.: investors@aurumproptech.in

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Acceditional

(₹ in lakhs except per share data) Audited

	Audited	Audited Audited	
Particulars	Quarter Ended	Year ended	Quarter Ended
	March 31, 2024	March 31, 2024	March 31, 2023
Total income from Operations (net)	5,981	21,405	4,536
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(522)	(7,636)	(1,368)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(666)	(7,780)	(1,368)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(465)	(6,595)	(983)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(31)	(36)	4
Equity Share Capital	1,993	1,993	1,968
Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year)	NA	16,045	NA
Earning per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)			
(a) Basic	(1.14)	(14.16)	(1.52)
(b) Diluted	(1.14)	(14.16)	(1.52)

of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

Key data relating to Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024

	Audited	Audited	Audited
Particulars	Quarter Ended	Year ended	Quarter Ended
	March 31, 2024	March 31, 2024	March 31, 2023
Revenue from operations	258	1,079	319
Profit before Tax	(138)	(1,690)	(426)
Tax Expenses	35	(351)	(27)
Net profit / (loss) after tax	(173)	(1,339)	(399)

The above Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee on April 29, 2024 and were thereafter approved by the Board at its meeting held on April 29, 2024.

Place: Navi Mumbai

Date : April 30, 2024

3. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the full format of Audited Financial Results are available on the stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website www.aurumproptech.in

For Aurum PropTech Limited

Onkar Shetye

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF ESSEL HOME PVT. LTD. RELEVANT PARTICULARS Name of Corporate Debtor Essel Home Pvt. Ltd. Date of incorporation of corporate debtor 19 - 11 - 2015 Authority under which corporate debtor is ROC - Mumbai incorporated/registered 4 Corporate Identity No./ Limited Liability U70102MH2015PTC270269 Identification No. of corporate debtor Address of the registered office and 135. Continental Building, Dr. A. B. Road, principal office (if any) of the corporate Worli Mumbai, Mumbai - 400018 5 Insolvency commencement date in 25/04/2024 respect of corporate debtor Estimated date of closure of insolvency 22/10/2024 resolution process Name and registration number of the Ravi Prakash Ganti (Regn No: IBBI/IPAinsolvency professional acting as 002/IP-N00102/2017-2018/10245) interim resolution professional Address and e-mail of the interim Flat no 2, Ashiana CHS, Plot no 60-A, Sectorresolution professional, as registered 21, Kharghar, Navi Mumbal - 410210 Email - gantirp@gmail.com with the Board n Address and e-mail to be used for 404, Mayuresh Cosmos, Plot no 37, Sectorcorrespondence with the interim 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 Email - gantirp@gmail.com resolution professional Last date for submission of claims 10-05-2024 2 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, Not applicable as per information available ascertained by the interim resolution professional 3 Names of Insolvency Professionals identified to act as Authorised NotApplicable Representative of creditors in a class (Three names for each class) 4 (a) Relevant Forms and https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Details of authorized representatives are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Essel Home Pvt The creditors of Essel Home Pvt Ltd., are hereby called upon to submit their claims with proof on or before 10-05-2024 to the interim resolution professional at the address

mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic

means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class[specify class] in Form CA - NOTAPPLICABLE

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional: Ravi Prakash Ganti Date and Place: Navi Mumbai, 30-04-2024

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF PRICOMM MEDIA DISTRIBUTION VENTURES PVT. LTD. RELEVANT PARTICULARS Name of Corporate Debtor Pricomm Media Distribution Ventures Pvt Ltd 2 Date of incorporation of corporate debtor 02-08-2018 3 Authority under which corporate debtor is ROC - Mumbai incorporated/registered 4 Corporate Identity No./ Limited Liability U74999MH2018PTC312446 Identification No. of corporate debtor 5 Address of the registered office & principal 613, 6th Floor, Kohinoor City, Kirol Road, office (if any) of the corporate debtor Kurla West Mumbai - 400070 6 Insolvency commencement date in 25/04/2024 respect of corporate debtor 7 Estimated date of closure of insolvency 22/10/2024 resolution process 8 Name and registration number of the Ravi Prakash Ganti (Regn No: IBBI/IPAinsolvency professional acting as 002/IP-N00102/2017-2018/10245) interim resolution professional g Address and e-mail of the interim Flat No. 2, Ashiana CHS, Plot No. 60-A. resolution professional, as registered Sector-21, Kharghar, Navi Mumbai - 410210 Email - gantirp@gmail.com 10 Address and e-mail to be used for 404. Mayuresh Cosmos, Plot No. 37. Sectorcorrespondence with the interim 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 Email - gantirp@gmail.com resolution professional 11 Last date for submission of claims 10-05-2024 12 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21. Not applicable as per information available ascertained by the interim resolution professional 2 Names of Insolvency Professionals identified to act as Authorised NotApplicable Representative of creditors in a class (Three names for each class) 14 (a) Relevant Forms and https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Details of authorized representatives Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Pricomm Media Distribution Ventures Pvt Ltd on 25-04-2024 The creditors of Pricomm Media Distribution Ventures Pvt Ltd., are hereby called upon to submit their claims with proof on or before 10-05-2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All

other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall

indicate its choice of authorised representative from among the three insolvency

professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the

Name and Signature of Interim Resolution Professional: Ravi Prakash Ganti

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

class [specify class] in Form CA - NOTAPPLICABLE

Date and Place: Navi Mumbai, 30-04-2024

Corporate Office: No. 167-169, 03° Floor, Anna Salai, Saidapet, Chennal-600 016. Tamil Nadu. Branch Office: 506, A Wing, Season Business Center Opp. KDMC Office, Kalyan (W), Maharashtra-421 301, Authorized Officer Contact No:-(1) 8668503090 ·Email: arunshinde.m@hindujahousingfinance.com. (2) 9029004701 ·Email: bunty.ramrakhiyani@hindujahousingfinance.com Hinduja Housing Finance Limited (3) 8793781647 Email: rohitramesh@hindujahousingfinance.com

(4) 8209981164 -Email: ashishkumar,r@hindujahousingfinance.com

APPENDIX IV POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Hinduja Housing Finance Limited (HHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002. Demand Notice(s) issued by the Authorized Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of HHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr. No.	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
1	Mr. SUNIL DHAYALKAR AND MRS. SUPRIYA DHAYALKAR (Co-Barrower)	All that piece & parcel of land bearing Flat No. 403, 4" Floor, Building Name Sadguru Krupa, at Village: Chinchavali Shekin, Khopoli, Taluka: Khalapur, District: Raigad, Maharashtra-410 203 Village / Mauje: Chinchavali Shekin Flat area: 525 Sq. Ft., Plot / Survey No. CTS Survey No. 1665 + 2668 / 19, Plot No. 19, Survey No. 54/2 & 57/2, Sub-register District: Khalapur, Raigad Land Area admeasuring: 422 Sq. Mtrs., Flat Boundaries - North: Flat No. 402: South: Internal Flat Wall; East: Flat No. 404; West: Lift. Including constructed building & fixtures, with all rights	25.09.2023 & 20,55,801/-	26.04.2024
2	Mr. Prashant Raulo (Borrover) AND Mrs. Mamta Raulo (Co-Borrover)	All that piece & parcel of land bearing Flat No. 303, Building No. A2, 3" Floor, Nr. Khadyachada gaon Road, Xrbia Vangani Phase-2, Thane Village Khadyachada Taluka: Karjat, District: Raigad-421 503. Area: Flat area 19.44 Sq. Mtrs. Plot No. Survey No. 10/1, 18/2,18/4, 19/18, 19/3, 19/4, 23/1, 23/2, 23/4, 24/14, 24/17 Sub-Register Dist. Karjat, Raigad. Land area admeasuring: 25936.08 Mtrs. Total FSI 30710.00 Sq. Mtrs. Including constructed building & fixtures, with all rights.	5,13,171/- (Rs. Five Lacs	26.04.2024

STATUTORY NOTICE TO BORROWERS/GUARANTORS

Borrower(s) / Guarantors' are hereby put to caution that the property may be sold at any time hereinafter by way of public auction / tenders and as such this may also be treated as a notice under Rule 6, 8 & 9 of Security (interest) Enforcement Rules, 2002. The detailed inventory and Panchnama could not be recorded due to obstructions as such the property has been

Photographed. Date: 30.04.2024 **Authorized Officer** Place: Kalyan Hinduja Housing Finance Limited

J ICICI Bank

Corporate Office: ICICI Bank Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E)Mumbai — 400051, Maharashtra

PUBLIC NOTICE - INVITING EOIS FOR PARTICIPATING IN PUBLIC AUCTION FOR ASSIGNMENT OF FINANCIAL ASSET

Offers are hereby solicited for assignment of financial asset of Supreme Infrastructure India Limited ("SIIL") and Supreme Vasai Bhiwandi Tollways Private Limited ("SVBTPL", collectively with SIIL is hereinafter referred to as "Borrowers"). SIIL is engaged in engineering, procurement and construction (EPC) whereas, SVBTPL undertakes road projects on built, operate and transfer (BOT) basis, ICICI Bank ("Bank") has granted financial assistance to the Borrowers with contractual comfort and security over various assets of the Borrowers as well as third parties collectively referred to as "Financial Asset"). Total Principal outstanding of the Financial Assets as on date is ₹ 1,437.9 million. Terms & Conditions of auction for assignment of Financial Asset are as follows:

Assignment of the Financial Asset would be only on Cash basis in the form of Demand Draft/ Pay Order/ Electronic Transfer upon acceptance

 Reserve price for consideration for assignment/sale of the Financial Asset shall be ₹897.5 million for assignment of Financial Assets of the Borrowers in a single assignment agreement. The payment of entire consideration shall be made within 30 business days from acceptance of All banks/NBFCs/ARCs/Fls (refer to RBI circular dated September 24, 2021, as amended) are eligible for providing their expression of

interest ("EOI") and participating in the auction. The assignment shall be done in accordance with the extant RBI regulations and other Interested parties have to show their interest within 3 business days from the date of publication of this notice by way of an EOI i.e. by 6 pm on

Saturday, May 4, 2024.along with a refundable earnest money deposit (EMD) of ₹ 8.97 million (1% of reserve price). •The EOI needs to be submitted on interested party's letterhead, signed by its authorized signatory along with a copy of its RBI registration certificate. The EOI needs to state:

 That the party intends to participate in the auction and that it would like to proceed with the due diligence in data room; I hat the party is eligible and has the capacity to conclude the purchase of the Financial Asset in accordance with applicable laws and regulations in India;

o That by undertaking this transaction, the party will have no conflict of interest with and is not related, directly or indirectly to the Bank; Names and designation of the authorised officials of the interested party, along with their contact details (mobile no., email ids, etc.)

 Within 1 business day of submission of the EOI and the EMD, the interested parties are also required to execute anon-disclosure agreement (NDA) with the Bank. Upon execution of NDA, a Preliminary Information Memorandum (PIM) of the Financial Assets and offer document with

detailed timelines, terms and conditions of the assignment/sale process shall be shared with those interested parties who have submitted EOI, refundable EMD and executed NDA with the Bank. Bank shall reserve the right to declare a party ineligible for the auction in case of incomplete KYC or any other issue. . The interested parties shall be given a time period of 15 business days for due diligence post execution of NDA and their binding bid is to be

submitted within five (5) business days of completion of period of due diligence. Interested parties to submit their bids only on cash basis and above the reserve price. The bidder may conduct due diligence, verification and assessment of the loan at their own cost. The Bank shall reserve the right to ask for information relating to financial standing of the interested parties or any other documents in relation

to such interested parties (including balance sheets / KYC related documents)at it's sole discretion. Bank further reserves the right to examine the KYC or eligibility related documents and declare any interested party as ineligible in case KYC or any other document / information are not furnished on demand or not found to be satisfactory, and the decision of ICICI Bank in this regard shall be final and

 Bank shall reserve the right to reject any or all bids without furnishing any reason thereof. The Bank shall reserve the right to add, delete or modify terms of assignment at any stage without assigning any reason.

 In case bids are received under the public auction process (i.e. above the reserve price), the Bank shall announce the name of the highest bidder as the Successful Bidder.

 If there are multiple bids quoted at the same highest price, at same terms and conditions, the Bank may conduct an auction among the bidders. quoting such highest bid in order to decide the Successful Bidder. In case the Successful Bidder is not able to pay the amount within 30 business days after acceptance of the offer by the Bank or any further

date as agreed, then the offer for purchase of Financial Asset shall be given to the next highest bidder above the reserve price. The assignment/sale shall be on 'as is where is basis', 'as is what is basis' and 'without recourse' basis.

The assignment/sale will be done to banks/NBFCs/ARCs/FIs in accordance with the extant RBI regulations, Board approved policy and other

applicable guidelines The assignee/buyer of stressed loans should be compliant with section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (as amended). After the sale/assignment, there would not be any liability devolving on the Bank. The Bank shall not have any involvement with

reference to the Financial Asset sold/assigned and would not assume operational, legal or any other type of risk relating to the Financial Asset sold/assigned. Consequently, the Financial Asset shall not enjoy the support of credit enhancements/ liquidity facilities in any form or manner from the Bank

. The Bank shall continue to have all its rights available to it under various facilities, security documents and guarantees until such time the entire consideration is paid to the Bank in terms of assignment. Any and all outstanding claims pertaining to GST and/or any other claims/ dues raised anyperson, including statutory bodies on the Bank

shall, upon acceptance of this proposed settlement, stand released and such claims shall be borne by the Successful Bidder without seeking. The particulars in respect of the aforesaid auction of Financial Asset have been stated to the best of the information and knowledge of the

For any further clarifications with regards to due diligence, terms and conditions of the auction or submission of EOI /offers, kindly contact Mr. Rajeev Wadhawan, Chief Manager and Mr. Rahul Singh, Manager, ICICI Bank Limited, ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbal - 400051. On +91222653-6836/4008-6396 or write at rajeev.wadhawan@icicibank.com and singh,rahul@icicibank.com.

The notice is subject to RBI Guidelines, prevailing laws, rules and regulations of India.

undersigned, who shall however not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars.

CLASSIFIEDS OTHER

CHANGE OF NAME

CLASSIFIEDS

I RISHI RAJ MISHRA S/O RABINDRA NATH MISHRA R/O Everglade Wing 1/203 Kharadi Pune City Maharashtra-411014 have changed my minor son's name

AARUSH ADAMYA to

AARUSH MISHRA aged-

16-Years. 0040726054-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify

its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers of Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever

CENTRAL RAILWAY PROVISION OF MAINTENANCE

FREE CABLE TRUNKING

Sr.DEE (General), Central Railway,

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai 400001, For and on behalf of The President of India invites open E-tender through website www.ireps.gov.in from reputed contractors. Name of Work: Provision of Maintenance Free Cable Trunking to Replace Cables at Lonavala, Ambernath, Kalyan, Dombivli, Mulund, Bhandup, Asangaon, Currey Road, Masjid Stations in Mumbai Division. Tender Notice No. 07/2024 (BB.LG.W.LNL.2024.02) Approximate Cost of the Work: ₹ 2,29,88,159/-. Bid Security : ₹ 2,65,000/-. Validity: 60 Days. Completion Period: 06 Months. Instructions: (1) Tender Closing Date & Time of Aforesaid Tender : Upto 13.00 hrs. of 27/05/2024 and will be opened after 13.00 hrs. (2) The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for complete details of tenders & corrigendum, if any. (3) Tenderer may participate in above etender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. (4) For further enquiry, may contact to Senior Divisional Electrical Engineer (General Service), Annex Bldg., 1st Floor, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai. (5) This tender complies with Public Procurement Policy Order 2017, dated 15/06/2017. Open E-Tender Notice No. 07/2024 of 26/04/2024

असुरक्षित तथा अनाधिकृत रूप से रेस लाइन के पास कार्य करना दंडनीय अपराध है

CENTRAL RAILWAY

REPAIRING & CAMC OF OIL FILTRATION MACHINE

Sr. Divisional Electrical Engineer (TRS), Kalva EMU Carshed, Central Railway, Thane-400 605 for and on behalf of President of India, hereby invites sealed offers for the following work. Name of Work: Repairing and Comprehensive Annual Maintenance of Transformer Oil Filtration Machine of Kalva Carshed, Qty. 01 No. Approx. Cost: ₹ 1,87,856/- (Inclusive of GST), Cost of Tender Form:₹ 0/-. Earnest Money Deposit (EMD): ₹ 3,800/-. Date & Time for Submission of Tender: 22/05/2024 up to 12.00 Hrs. Date & Time for Opening of Tender:

22/05/2024 at 12.15 Hrs. Contractors are allowed to make payments against this tender towards tender document cost and earnest money only through payments modes available on IREPS portal like Net Banking, Debit Card, Credit Card etc. Manual payments through Demand Draft, Banker Cheque, Deposit Receipts, FDR etc. are not allowed. Complete details of tenders are available at Indian Railway's official website

available at Office of the Sr. DEE(TRS)KLVA, Kalva EMU Carshed, Thane-400 605. Tender No.: KLVA-RS-WKS-2023-24-13

साइन के पास कार्य करना दंडनीय अपराध है

www.ireps.gov.in and complete

documents can be downloaded from

website. The tender form and

complete details of tender are also

(₹ in lakhs)

Executive Wholetime Director. DIN: 0657293Gialexp. Epigap 30 APRIL, 2024

Authorized Signatory For ICICI Bank Limited

असुरक्षित तथा अनाधिकृत रूप से रेल

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की श्री. जगन्नाथ सोनू गावकर हे "प्रतीक्षा **हाउसिंग सोसायटी लिमिटेड"** या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरील, ए-१९, **प्रतीक्षा, जनरल ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३** हयात स्थित **फ्लॅट क्रमांक ३०२** चे मालक होते. तसेच **श्री. जगन्नाथ सोनू गावकर** हे सोसायटीचे सदस्य होते आणि त्यांच्या नावावर "प्रतीक्षा **हाउसिंग सोसायटी लिमिटेड**" वोअर सर्टिफिकेट क्र. १४ जे ५ पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- रोअरस् विशिष्ट क्र. ६६ ते ७० (दोन्ही समावेशी) जारी केले होते.

सदर मूळ **रोअर सर्टिफिकेट क्र. १४** हरवले आहे किवहा गहाळ झाले आहे आणि योग्य शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाही.

सदर मूळ **रोअर सर्टिफिकेट क्र. १४** किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे, विक्री, देवाणघेवाण, करार, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत्, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला खालील नमूद पत्यावर त्यांसंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल. एडवोकेट वितेश आर. भोईर

賽 लिक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड

नोंद. कार्या.: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. **पॅन:**AAACL4374K

जीएसटीआवएन:27AAACL4374K1Z9, त्रूर.:९१-२२-२३०२७९००, वेबसाईट:www.lynxmachinery.com, ई-मेल:cosec@lynxmachinery.com

कंपनीच्या सदस्यांचे लक्ष वेधण्याकरिता सूचना

कंपनीच्या सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/र्लिक इनटाई

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद तारीख

अर्थात **शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४** रोजी ई-मेल नोंद आहेत त्यांना सदर सूचनेत नमुद ठरावावरील सदस्यांची अनुमती घेण्यासाठी टपाल मतदान सूचना पाठविण्यात आली आहे. कंपनीने टपाल मतदा

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.lynxmachinery.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात

बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.co</u>m आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना टपात

टपाल मतदान सूचनेत संदर्भीत दस्तावेज विद्युत स्वरुपात निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत आणि ज्या

सदस्यांना निरीक्षण करण्याची इच्छा आहे त्यांनी cosec@lynxmachinery.com वर ई-मेल

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत लागू परिपत्रकानुसार कंपनीने विद्यत स्वरुपाने सदर टपाल मतदान सूचने

नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे (ई-वोर्टिंग) सदस्यांची अनुमती र्किव

विरोधाबाबत पत्रव्यवहार फक्त रिमोट ई-वोटिंगनेच होईल. ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएस

बुधवार, १ मे, २०२४ रोजी स.९.००वा. भाप्रवे

गुरुवार, ३० मे, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे

उपरोक्त तारीख व वेळेनंतर ई-वोर्टिंग मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंत

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाही

त्यांच्याकरिता ई-वोर्टिगची पद्धत टपाल मतदान सूचनेत दिलेली आहे. जे सदस्य युजरआयडी व पासव

जर कोणा व्यक्तीचे ई-वोर्टिंग उद्देशाकरिता नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्य

यादीत नाव नमद आहे ते पात्र असतील, सदस्य/लाभार्थी मालकांचे मतदान अधिकार (विद्य

भागधारणेबाबत) नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्या भागधारणेच्य

सरासरीवर असतील. नोंद तारखेला सदस्य झालेल्या व्यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

१. शेअर्स वास्तविक स्वरुपात असल्यास आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यायावत केलेले नाही त्यांन

विनंती आहे की, त्यांनी कंपनीच्या cosec@lynxmachinery.com किंवा लिंक इनटाईमच्य

rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेलवर त्यांचे फोलिओ क्रमांक, ई-मेल

भागप्रमणापत्राची रूकॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन व आधारकार्डची स्व-साक्षांकित प्रत

. डिमॅट स्वरूपात भागधारणा असल्यास त्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद

ठराव, मंजूर झाल्यास ते ३० मे, २०२४ या ई-बोर्टिगच्या अंतिम तारखेला मंजुर झाल्याचे समजले जाईल. ई-वोटिंगची निकाल **शनिवार, १ जून, २०२४** रोजी घोषित केला जाईल आणि कंपनीच्या

www.lynxmachinery.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. तसेच स्टॉक एक्सचेंज व

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटव

श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड.

ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंडस, ना.म.जोशी मार्ग, लोअर परव

(पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा

सेवा नियुक्त केली आहे. सदस्यांना खाली नमुद कालावधीत त्यांचे मत देता येईल.

विसरले असतील त्यांनी सदर सूचनेत नमुदप्रमाणे नविन निर्मित करावे.

अद्यायावत करावेत, जे त्यांचे डिमॅट खाते देखभाल करीत आहेत.

उपलब्ध हेल्प व एफएक्यु विभाग/ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा.

सूचनेचे विद्युत वितरण **सोमवार, २९ एप्रिल, २०२४** रोजी पुर्ण केले आहे.

मतदान सूचना मिळाली नाही त्यांनी वर नमुद वेबसाईटवरून डाऊनलोड करावे.

<u>ई-वोटिंगकरिता माहिती:</u>

सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

<u>ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:</u>

ई-वोटिंग प्रारंभ :

ई-वोटिंग समाधी<u>।</u>

प्रदर्शीत केला जाईल.

ठिकाणः मंबर्ड

दिनांक: ३०.०४.२०२४

सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७०

प्रशांत हॉटेल लेन समोर.

१०, सूरज निवास, मुंबुई स्टेशन रोड, ठिकाण:मुंबई गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४. दिनाक : ३०/०४/२०२४

स्वर्गीय श्री. हरेश शिवदासानी हे नुतन अभिषेक को.ही.सो.लि., पत्ताः ररी क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंग्रेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ या सोसायटीचे सह-मालक व तदस्य आहेत, यांचे वैयक्तिक ५०% शेअर्स, मालकीत्व अधिकार व हक्क आहेत आणि **फ्लॅट क्र.ची**-५३, ७वा मजला, क्षेत्रफळ ५९५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र धारक होते, यांचे मुंबई येथे २७.०५.२०२३ रोजी निधन झाले आणि त्यांच्या नावे सह-मालक म्हणून भागप्रमाणपत्र क्र.५४ असलेले रु.५०/ प्रत्येकीचे ५ शेअर्स होते. उपरोक्त मयताच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी आणि दोन मली अर्थात **श्रीमत** कमल हरेश शिवदासानी (पत्नी), श्रीमती दिपा संदीप मिरचंदानी (मुलगी) व श्रीमती अंजली राम वर्मा (मुलगी) हे आहेत. तीन कायदेशीर वारसदारांपैकी श्रीमती कमल हरेश शिवदासार्न **(पत्नी)** यांनी त्यांचे मयताचे संपुर्ण ५०% शेअर्सकरिता सदर शेअर्स व फ्लॅटबाबत सदर मयताचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे हस्तांतरणाकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे.

त्रोसा<mark>यटी याव्दारे, सोसायटीच्या भांड</mark>वल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधा हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप . असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ **दिवसांत** सोसायटीच्या भाँडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत . जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तस्तर्दीनसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दार निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसि*ध्*दीच्या तारखेपासू जलावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत. च्या वतीने व करित

नुतन अभिषेक को.हौ.सो.लि दिनांक: ३० एप्रिल, २०२४

अध्यक्ष/सचिव

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Regd. Off.: A 704, 7th Floor Bonanza Building, Sahar Plaza Complex, M.V Road, Nagar Marol, JB Nagar Metro Station, Andheri East Mumbai 400059 Maharashtra **E-mail**: anubhavindustrial@gmail.com; **CIN**: L17117MH1985PLC282717

NOTICE TO MEMBERS (POSTAL BALLOT)

Notice is hereby given to the members of Hiliks Technologies Limited that pursuar to Section 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companie: Act, 2013, (the "Act"), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re enactment(s) thereof, for the time being in force), SEBI (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Gener Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/202 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 date December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2022 dated December 8, 2022 dated December 28, 2022 and 2022, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 2022 dated December 28, 2022 dated Decembe 9/2023 dated September 25, 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs, (the "MCA Circulars") and other applicable laws for seeking approval o ts members via Postal Ballot by means of remote e-voting in the following matters: Increase in the Authorised Share Capital and consequent amendment to

the Memorandum of Association of the Company Issue, offer and allot convertible warrants to person(s) belonging to

non-promoter category on preferential basis. he Company has on 29th April, 2024 has completed the dispatch of Postal Ballo lotice along with explanatory statement to all the members of the Company who have registered their email addresses with the Company/Registrar and Shari Fransfer Agent (RTA)/Depository Participants and are entitled to cast their vote as on the Cut-off date being Friday, 26th April, 2024, for seeking their consent of the agenda item in the said notice

Members may note that in compliance to the MCA Circulars the Postal Ballo Notice is being sent only by electronic mode, to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories and the communication f assent/dissent of the members on the resolution proposed in this notice w only take place through the remote e-voting system.

or shareholders who have not received the notice due to change/non-registration f their email address, they may request latest by 28th May, 2024 for the notice b ending an email to compliances@skylinerta.com along with the scanned copy of hare Certificate/Client Master. Post receipt of such request, shareholders wi rovided soft copy of the notice and the procedure for e-voting along with the Iser ID and Password to enable e-voting for this postal ballot. For registration updation of email address, shareholders who are holding shares in dematerialize orm are requested to contact their respective Depository Participants and the shareholders who are holding shares in physical form are requested to submit equest letter signed by Register holder together with self-attested copy of PAN ard and Aadhar card for updation of email ID with the RTA.

he Company has engaged the services of Central Depository Securities Limite ('CDSL') for the purpose of providing remote e-voting facility to all its membe -Voting is given in the notes and instruction to the Postal ballot Form). E-voting hall commence from Tuesday, 30th April, 2024 at 9:00 a.m. and shall end o Wednesday, 29th May, 2024 at 5:00 p.m. Members shall not be allowed e-voting thereafter and the remote e-voting shall be disabled by CDSL. The Company has appointed Mr. Alok Jain, representative of M/s. Jain Alok & Associates, Practicing ompany Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot in a fa and transparent manner.

The result of the Postal Ballot shall be announced on or before Friday, 31st May 2024 at the Registered office of the Company and will also be displayed on th website of the Company i.e. hiliks.com besides being communicated to the Stoc Exchanges and Registrar and Share Transfer Agents. The resolution, if passe by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last da ecified by the Company for e-voting i.e. Wednesday, 29th May, 2024.

Any query or grievances connected with the voting by electronic means, can b addressed to the Compliance officer at the registered office address of the Company or through email sent at anubhavindustrial@gmail.com. The notice of the Postal Ballot is also available on the website of CDSL a http://www.evotingindia.com.

> For on behalf of Board of Directors Hiliks Technologies Limited

> > Place: Mumbai

Date : April 29, 2024

Sandeep Copparapt
Whole Time Director DIN: 0830653

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>विनम्रता गुप्ता</mark> यांना फ्लॅट क्र.७०१/बी, ७० मजला, **इडन गार्डन बी विंग को-ऑप.हौ.सो.लि.,** एक्सर, बोरिवली येथील जागा खरेदी करण्याची इच्छा आहे. त्यांनी कर्ज घेण्यासाठी ए**ल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफएल)** यांच्याकडे संपर्क केला आहे आणि कर्ज प्रतिभृतीसाठी बँकेच्या नावे सदर मालमत्तेचे तार करण्याचे ठरविले आहे.

कृपया नोंद असावी की, दिनांक ३१.१२.२०१० रोजीचे नोंद विक्री करारनामानुसार <mark>डेस्टार डेव्हलप</mark>सं यांनी सदर फ्लॅट क्र.७०१ ही जागा पिटर कार्वाल्हों व श्रीमती डोरोथी कार्वाल्हों व श्री. शरमन कार्वाल्हो यांच्याकडे विक्री केले. पुढे नोंद असावी की, श्री. पिटर कॉन्स्टॅन्सीओ कार्वाल्हो यांन २२.१२.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती डोरो<mark>थी कार्वाल्हो व श्री. शरम</mark>न <mark>कार्वाल्हो</mark> हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट घराबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालर्क हक्क, वहिवाट, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या तारखेपासन **७ दिवसात** खाली नमद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणताही दावा अस्तित्वात नार्ह आणि असल्यास त्याग केले आहे

मुंबई आज दिनांकीत ३० एप्रिल, २०२४ मे. जी.एच. शक्ला ॲण्ड कं

(वकील व नोटरी) कार्यालय क्र.: ३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर, व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे पक्षकार श्री. संजय दिनकरराय त्रिवेदी, ठाणे हे त्यांचा एकमेव मालकीचा फ्लॅट क्र. बी-२०६, शिवस्मृती -३ को.ऑप.हौ.सो.लि. बाळकुम, ठाणे प. ४००६०८, हा संभाव्य खरेदिदारास विकृ

जाहीर नोटीस

सदरहू फ्लॅटच्या त्यांच्या मालकीसंबंधी, विडल श्री. दिनकरराय त्रिवेदी यांच्या कोणा वारसाचा (श्री. हितेन त्रिवेदी सोडून) अथवा त्यांनी कोणाशी व्यवहार केलेल्या व्यक्तीचा अथवा अन्य कोणाचाही कोणताही दावा, हक्क, हितसंबंध, अधिकार सदरहू फ्लॅटमध्ये असेल अथवा ह्या नियोजित माझ्या पक्षकारांच्या विक्रीस हरकरत असेल तर तशी हरकत, ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खालील सही करणार यांचेकडे तळ मजला, मेथा हाऊस, रेशनिंग ऑफिसच्या समोर, कोर्ट नाका, ठाणे (प.) ४००६०१ या पत्त्यावर लेखी नोंदवावी. अन्यथा अशी हरकत नाही किंवा सोडून दिली आहे, असे समजले जाईल व त्यानंतर अशी हरकत विचारात घेतली जाणार नाही.

दिनांक: ३०/०४/२०२४

सही/ -ॲड. रजनी पाठक

Office Address: Ground Floor, Medha House, Adjecent to Varhadi, Misal Hotel, Behind Aadarsh Sanskar Kendra / Sai Baba Mandir, Opp. Rationing Office, Court Naka, Thane (W) 400601

A NURUM

PropTech

औरम प्रॉपटेक लिमिटेड

(पुर्वीची माजेस्को लिमिटेड)

सीआयएन: एल७२३००एमएच२०१३पीएलसी२४४८७४

नोंदणीकृत कार्यालय: औरम क्यु१, औरम क्यु पार्क, ठाणे बेलापूर रोड, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७१०, भारत. दूर.:०२२-६९११ ८००, वेबसाईट: www.aurumproptech.in; ई-मेल: investors@aurumproptech.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		(रु.लाखात,	ईपीएस व्यतिरिक्त)
तपशील	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३१.०३.२०२४	38.03.2028	३१.०३.२०२३
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	५९८१	२१४०५	४५३६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबपूर्व)	(५२२)	(७९६३६)	(१३६८)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबनंतर)	(६६६)	(७७८०)	(१३६८)
करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबनंतर)	(४६५)	(६५९५)	(९८३)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(38)	(३६)	8
समभाग भांडवल	१९९३	१९९३	१९६८
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित			
ताळेबंदपत्राकानुसार	एनए	१६०४५	एनए
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
अ. मूळ (रु.)	(१.१४)	(१४.१६)	(१.५२)
ब. सौमिकृत(रु.)	(१.१४)	(१४.१६)	(१.५२)
नेपार			

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(१)(ब) अन्वये ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल:

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षासंदर्भातील प्रमुख अहवाल

(रु लाखात

			(राजात)
तपशील	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	38.03.7078	39.03.7078	३१.०३.२०२३
एकूण उत्पन्न	२५८	१०७९	३१९
करपुर्व नफा	(১६१)	(१६९०)	(४२६)
कर खर्च	३५	(३५१)	(२७)
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(१७३)	(१३३९)	(३९९)
		,	

वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे २९ एप्रिल, २०२४ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर २९ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या मंडळाच्या

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com a www.nseindia.com आणि कंपनीच्या www.aurumproptech.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

औरम प्रॉपटेक लिमिटेडकरिता

ओंकार शेटये कार्यकारी पुर्णवेळ संचालक दिनांक: ३० एप्रिल, २०२४ ठिकाण: नवी मुंबई डीआयएन:०६३७२८३१

GROW WITH YOUR OWN HOME

र्किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.

ROHA HOUSING रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड FINANCE कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.१११७ व १११८, ११वा मजला, वर्ल्ड ट्रेड टॉवर, सेक्टर १६, नोएडा, उत्तर प्रदेश-२०१३०१.

सही/

संचालव

Date: 29.04.2024

प्रद्यम्न जजोदीय

डीआयएन:००१३८१७५

मागणी सूचना

संचालक मंडळाच्या आदेशान

लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेडकरित

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी <mark>रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (आरएचएफपीएल)</mark> यांच्याकडून कर्ज घेतले आ आणि <mark>आरएचएफपीएल</mark> यांच्याकडे त्यांचे कर्जाचे सामायिक मासिक हफ्ते (ईएमआय) भरणा करण्यात कसूर केली आहे आणि म्हणून त्यांचे कर्ज खाते नॅशनल हौसिंग बँक यांच्याकडून मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी **आरएचएफपीएल**कडे स्थाव मालमत्तेची प्रतिभृती दिली आहे, त्यांचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्ज व थकबाकी रक्कम आणि **आरएचएफपीएल**कडे कर्जदारांनी देय रक्कम तपशीत खालील नमद तारखांना आहे. कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत **आरएचएफपीएल** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाईचा प्रारंभ केला आहे. जर कर्जदारांनी सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत त्यांच्या नावा समोर दिलेली थकबाकी रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ४ अंतर्गत प्रतिभूत धनको यांना असलेल्या अधिकारापैकी एक किंवा सर्व अधिकाराअंतर्गत खालील स्वाक्षरीकर्त्याकडून मालमत्तेचा ताबा घेतला जाईल. सर्वसामान्य जनते

सङ्घा	आहे की, त्यांनी मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये.	•	·
अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदाराचे नाव, कर्ज खाते क्र./शाखा	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
	एचएतन्हीआरआरसीएससीपीआर0000400420/शाखाः विरार १) धनश्री श्रीकांत जाधव, २) पवन समाधान हिक्साळे पत्ता १: ई विंग, १०२, तुलसी कळश अगार्टेमेंट, दिल्केम कॉलेज रोड, कर्जन, महाराष्ट्र-४१०१०१, भारत. पत्ता २: दुकान क्र.4, गार्डन व्हा अगार्टेमेंट, दिल्केम कॉलेज रोड, कर्जन, महाराष्ट्र-४१०१०१, भारत. पत्ता ३: प्लॅट क्र.१०१, १ला मजला, चुनिटी प्लॅनेट, गाव ममदापूर, जैरा हाईटस्जवळ, सर्व्हें क्र.१६९, प्लॉट क्र.१९, गाव ममदापूर, तालुका कर्जन, जिल्हा रायगड, कर्जन, महाराष्ट्र-४१०१०१, भारत.		फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, युनिटी प्लॅनेट, गाव ममदापूर, औरा हाईटस्जवळ, सन्हें क्र.१६९, प्लॉट क्र.११, गाव ममदापूर, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, कर्जत, महाराष्ट्र-४१०१०१, भारत येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : ३०.०४.२०२४ सही / - प्राधिकृत अधिकारी, रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

FINSERV बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड **कॉर्पोरेट ऑफिस:** सेरेब्रम आवटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्वाणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. **शाखा कार्याल** ला मजला, आशर आयटी पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४. <mark>प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव</mark> विश्वजीत तुषारकांत सिंग**, ईमेल: vishwajeet.singh1@bajajfinserv.in मोखा.क्र**.:९८१९१४१२०२ व ९७६९६८८९४६ / ८६६९१८९०४८ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिट**ः **(बीएचएफएल)** कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्त सफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभृत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वा कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून १७.०५.२०२४ **रोजी** विक्री केली जाईल, ज बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे**, **जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट)

नियम (यापुढ नियम म्हणून सदाभत) आणि	यथ नमूद कलल्या अटा व शतावर:	
कर्ज खाते तपशील/कर्जदार व	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर	१. राखीव किंमत,
जामिनदारांचे नाव व पत्ता	करण्याची शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची	२. मालमत्तेचे इरठे,
कर्जः एच४०५एचएचएल०२८०९३७,	तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील	३. बोली वाढविणे
एच४०५एचएलटी०२९२२४२ व	१. ई-लिलाव दिनांक : १७.०५.२०२४ रोजी स.११.००वा	१. राखीव किंमत
एच४०५एचएलटी०२९२२४३	ते दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह.	रू.१३,०५,०००/- (रूपये तेर
विजय कुमार मेहता (कर्जदार)	२. इस्ठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः	लाख पाच हजार फक्त)
पत्ताः बी/७१३, काशीधाम अपार्टमेंट, मॅक्स	दि.१६.०५.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे).	२. इस्टे: रू.१,३०,५००/-
व्हॅलीजवळ, मराठी शाळेच्या मागे, बोळींज,	३. निरीक्षणाची तारीख व वेळः दि.०२.०५.२०२४ ते	(रूपये एक लाख तीस हजार पाचर
पालघर, महाराष्ट्र-४०१३०३.	१५.०५.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे)	फक्त) राखीव किंमतीच्या १०%
एकूण थकबाकीः रू.२७,९७,९४६/-	दरम्यान.	३. बोली बाढविणे
(रूपये सत्तावीस लाख सत्त्याण्णव हजार	४. स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र.७१३, ७वा मजला,	रू.२५,०००/- (रूपये पंचवीर
नऊशे सेहेचाळीस फक्त) पुढील व्याज	विंग बी, काशीधाम गाव, बोळींज, विरार (पश्चिम), पालघर-	हजार फक्त) व त्यापटीने.
आणि दिनांक २५.०४.२०२४ रोजी पासून	४०१३०३ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	

जमा झालेल्या शल्कांसह ार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत

- जाहिर लिलाव ज<mark>से आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर</mark> आयोजित केले जात आहे आणि **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे
- प्रतिभृत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल.
- ४. 💲 लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे १७ मे, २०२४ रोजी स.११.०० ते द.१२.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारा
- बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in

auction-notices ला भेट द्यावी किंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा सही/- प्राधिकृत अधिकारी, (विश्वजीत तुवारकांत सिंग



Tips Industries Ltd.

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 Tel No.: 91-22-66431188 Fax No.: 91-022- 66431189, Email: info@tips.in Website: www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024

	(Rs. In Lacs except for Earning Per Share date						
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	
No.		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total income from operations (Net)	6,858.64	6,826.79	5,394.61	25,595.82	19,213.76	
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,492.37	4,635.43	2,785.37	17,052.72	10,564.90	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,492.37	4,635.43	2,785.37	17,052.72	10,564.90	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,576.35	3,465.43	1,832.63	12,716.70	7,652.16	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,585.12	3,465.41	1,836.29	12,679.54	7,650.36	
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value Re. 1/- each)	1,284.27	1,284.27	1,284.27	1,284.27	1,284.27	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	16,665.62	12,333.82	
8.	Earnings Per share (before extraordinary items) (of Re. 1/- each) Basic & Diluted	2.01	2.70	1.42	9.90	5.91	
9.	Earnings Per share (after extraordinary items) (of Re. 1/- each) Basic & Diluted	2.01	2.70	1.42	9.90	5.91	

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.tips.in.

By Order of the Board

For Tips Industries Ltd. Kumar S.Taurani Chairman & Managing Director